



# पर्यावरणीय समस्या व मानवी जीवन

(Environmental Problems and Human Life)

: संपादक :

प्रा. डॉ. विश्व गणपतराव वन  
लोकप्रशासन विभागप्रमुख  
पंडीत दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय, देवणी  
जि.लातूर (महाराष्ट्र)



आणणा  
प्रकाशन,  
लातूर



पर्यावरणीय समस्या व मानवी जीवन  
संपादक : प्रा. डॉ. वशिष्ठ गणपतराव बन

---

ISBN 978-93-91689-26-1

---

### अरुणा प्रकाशन

१०३, ओमकार कॉम्प्लेक्स - अ,  
खड़कर स्टॉप, औसा रोड, लातूर  
मो. ९४२१४८६९३५, ९४२१३७१७५७

---

### © सर्व हक्क लेखकाधीन

: प्रथम आवृत्ति :- ऑक्टोबर २०२१

---

: मुद्रक : आर्टी ऑफसेट, लातूर

---

: अक्षर जुलूवणी : हिंदवी कॅम्प्युटर, लातूर

---

: मुख्यपृष्ठ रेखाटन :- विरभद्र गुल्वे

---

: मूल्य : ३५०.०० रुपये

---

\* "पर्यावरणीय समस्या व मानवी जीवन" या पुस्तकातील सर्वं मते आणि अभिग्राय संबंधित लेखकांचे असून त्या तंत्रज्ञाने व वितरक सहमत असतीलच असे नव्हे.

## अनुक्रमणिका

१. घनकचरा व्यवस्थापन : समस्या आणि उपाय - प्रो.डॉ.पंचशिल एकंबेकर / ०७
२. प्रदूषण नियंत्रणासाठी नागरिकांची भूमिका - प्रा.डॉ.गोविंद यमलवाड / १२
३. पर्यावरण संवर्धनात प्रशासनाचे योगदान - शिवाजी मनोहर गिरी / १६
४. हवामानातील वदलते पर्यावरण - ॲड. मधुकर व्यंकटराव कुलकर्णी / २०
५. पर्यावरणीय संवर्धन व संरक्षणासाठीच्या चलवळी - प्रा.डॉ. शिवाजी ज्ञानोद्या मुळे / २३
६. आपत्ती व्यवस्थापन - डॉ. अशोक सोनकांबळे / २६
७. जल प्रदूषण - शाश्वत विकासा समोरील आव्हान - प्रा. डॉ. गौरव गोविंदराव जेवळीकर / २८
८. पर्यावरण संवर्धनासाठीचे जागतिक प्रयत्न व भारतीय कायदे - प्रा. डॉ. भरत लक्ष्मण राठोड / ३१
९. जलव्यवस्थापन - डॉ. आर. व्ही. तानशेटे / ३४
१०. जागतिक तापमान वाढ एक आव्हान - प्रा. डॉ. अंभुरे एस. डी. / ३६
११. घनकचराव्यवस्थापन -एक सामाजिक वांधिलकी - डॉ. सोमवंशी मुक्ता (गंगणे) / ३९
१२. पर्यावरण शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाची भूमिका - प्रा.डॉ.विजय लक्ष्मण तेरोडे / ४३
१३. जलव्यवस्थापन: एक सामाजिक चलवळ - डॉ. सुनिता आत्माराम टेंगसे / ४६
१४. हवामान वदलाचे परिणाम : एक भौगोलिक अभ्यास - वालाजी आर. गुरुडे / ४९
१५. जलव्यवस्थापन - डॉ. वंडे मोहन व्यंकटराव / ५४
१६. कोरोना आपत्ती- आज आणि उद्या - प्रा.शरण शि.निलोकर / ५७
१७. पर्यावरणीय समस्या : कोरोना - प्रा. डॉ. संतराम प्रभाकर मुंढे / ५९
१८. पर्यावरणीय संरक्षण कायदा व अमंलवजावणी - प्रा. डॉ. सव्यद खलोल नवीसाब / ६२
१९. महाराष्ट्रातील पाणी व्यवस्थापनाची स्थिती - प्रा. डॉ. अनिल वैजनाथ इंगोले / ६७
२०. मानवनिर्मित आपत्ती व व्यवस्थापन - श्रीमती सोनार मंजुला भास्कर / ७०
२१. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यकता व प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना. प्रा. डॉ. अशोक गायकवाड / ७३
२२. जागतिक पर्यावरण समस्या व संरक्षण - प्रा.डॉ.अनिल माधव रेडी / ७६
२३. जलप्रदूषण एक गंभीर समस्या - प्रा. डॉ. सव्यद कुरेशाबी नजीरसाब / ७९
२४. जागतिक तापमानवाढ : समस्या आणि उपाय - डॉ. अनिता काशीनाथ सोनवणे / ८२
२५. सायबर डिझास्टर मैनेजमेंट - प्रा.डॉ.एकनाथ वैजनाथ मिंगोले / ८५

PRINCIPAL

Late Ramesh Warudkar (ACB)  
College, Sonpath Dist. Parbhani



**प्रस्तावना :** पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढाला जागतिक तापमान इहणतात आज भारतालाच जागतिक तापमानाच्या समस्या जाणवतात असे नमुन संपुर्ण जागतिक तापमान वाढामुळे पारशःन आहे. किंवा संपुर्ण जगापुढे जागतिक तापमान वाढीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक भूशास्त्रीय पुरावे असे सांगतात की भूतकाळातील तापमान स्वरूप साध्याच्या तापमानाच्या स्वरूपापे क्षेत्र फार वेगळा आहे. भूशास्त्रीय कालगणने नसा पृथ्वीला तापमानात सातत्याने बदल होत आहे. सध्या जगाला सरासरी तापमान हे १५ डिग्री आहे. डटरनशनल पैनल अंग व्हालमेट चेंज या आंतरराष्ट्रीय मंडळाने असा निष्कर्ष की, विसाव्या शतकाच्या अल्यापासुन तापमानात झालेली वाढ हे मनुषनिर्मित आहे. म्हणुनच संपुर्ण गृहांनी तापमान गोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्लोटो कराय तयार केलेला आहे. अनेक गाईर्न या करारावर सहा केल्या आहेत.

**उद्दिष्टे :-** ०१. जागतिक तापमान वाढीचे कारणे शोधणे व अभ्यास करणे.

०२. जागतिक तापमान वाढीच्या परिणामाचा अभ्यास करणे.

०३. जागतिक तापमान वाढीच्या उपया-योजनेचा अभ्यास करणे.

**मृहितके :-** ०१. संपुर्ण जगात जागतिक तापमान वाढत आहे.

०२. जगात जागतिक तापमान वाढी मुळे समस्या निर्माण होत आहेत.

०३. संपुर्ण जगात जागतिक तापमान वाढी व उपाय-योजना व कायदे करणे.

**जागतिक तापमान वाढीचे कारणे :-** पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाचे तापमान वाढणे म्हणजे ढोबळ मानां जागतिक तापमान वाढ असे म्हणता येईल. जागतिक तापमान वाढी साठी अनेक कारणे दिसुन येतात. जगाच्या वाढल्या लोकसंख्ये मुळे कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे. झाडांची संख्या कमी होणे, दिवसेदिवस सिंपोच्य जंगलामध्ये होणारी वाढ, पृथ्वीच्या पोटातील पाण्याचा अमाप उपसा करणे कारखण्याचे विषारी वायु हवेत सोडणे इत्यांचे प्रमाणात मानवाने पर्यावरणातील हस्तक्षेप मुळे हरितग्रह वायुंचे वातावरणातील प्रमाण हे पृथ्वीच्या नैसर्गिक पातळीपैक्षा अत्यं जळद गतीने वाढत आहे. त्या मुळे पृथ्वीवरील कार्बन डाय ऑक्साइड आणि मिथेल या सारख्या हरितग्रह वायुचे पृथ्वी वरील उत्सर्जन वाढत आहे. प्रदुषण, मिथेनचे उत्सर्जन, आॅमिसजनचा अभाव, कार्बन डाय ऑक्साइडचे वाढते प्रमाण इ. मुळे पृथ्वीवरचे तापमान वाढत आहे. मानवाने नैसर्गिक हरितग्रह टेवला असता किंवा नैसर्गिक परिणाम नमता तर वातावरणात सरासरी तापमान २० सेन्सियस इतके खाली गेले असते. त्यामुळे पृथ्वीवर थंड हवामान निर्माण झाले असते पांतु उल औदयोगिकरणा मुळे करखाणे वाढले, मोठ्या प्रमाणात मिथेन, कार्बन डाय ऑक्साइड इ. हानिकारक वायु आपण सोड आहोत त्या मुळे पृथ्वी वरील असणारा ओडोन थर कमी घेत आहे. आणि त्या मुळे पृथ्वी वरील तापमान अधिक अधिक वाढत आहे. तसेच एल तिनो परिणाम मुळे पेस व चिली देशांच्या किनारपटीवर हा परिणाम दिसतो. विपुलवरातला पाण्याखालुन वाहणारा प्रवाह कळी कळी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवरील हवामानात मोठे बदल होतात. व याचे परिणाम जागतिक तापमान वाढीवर होतो. एल-निनो परिणाम मुळे मोसमी वाच्यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुक्कम पडतो. एल-निनो परिणाम मुळे पृथ्वी वरील रोड वर्षापर्यंत सरासरी पैक्षा जास्त तापमान नोंदवले जाऊ शकते. भारता भार्गव एल-निनो परिणाम १९९७, १९८८ मध्ये नोंदवला गेला आहे.

**जागतिक तापमान वाढीचे दुर्घटनाम :-** जागतिक तापमान वाढीचे भारताताच नव्हे तर संपुर्ण जगाल परिणाम भोगावे लागली. जागतिक तापमान वाढविस समस्या वर अनेक संस्थेनी अभ्यास केला आहे. अशाच प्रकारे Intergovernment Panel on Climate Change IPCC या संस्थेने असा अहवाल दिला आहे की तापमान वाढीचे भागत आणि दक्षिण अशियावर काय परिणाम होतील हे सविस्तर सांगितले आहे. IPCC नुसार जागतिक तापमान जर दीड अंग मेलिस्यस वाढ झाली तर त्याचे सर्वधिक परिणाम जगातल्या दुर्बल आणि वंचिताना भागावे लागतील त्या वरोबर अन्न-धान्य टचाई, महामाई, बेरोजगारी, उपजीविकेच्या संधी गमावण, आरोग्याच्या समस्या, आणि स्थलातर अशा संकटाना समोर जावे लागेल. भारताला मोठा समुद्र आहे. समुद्रा काठी फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या वस्त्या आहेत. त्या मुळे अनेक लोकांना समुद्रा मुळे रोजगार आहेत. समुद्राला पातळीत वाढ झाली तर अनेकांना रोजगार बुडतो. त्याच वरोबर समुद्राच्या उष्णातेच्या लाटचाही धोका आहे. उदा. २०१५ साली पाकिस्तान व भारतात उन्हाच्या झालानी फार लोकांचा वळी गेला आहे. सरासरी ३. भुगास्वीय कालगणने नुसार आहे. इटरनशनल पॅनल ऑन न तापमानात झालेली वाढ ही र केलेला आहे. अनेक राष्ट्रांना जागतिक तापमान म्हणतात मान वाढीमुळे परिशान आहे. भुगास्वीय पुरावे असे सांगतात आहे. भुगास्वीय कालगणने नुसार आहे. इटरनशनल पॅनल ऑन न तापमानात झालेली वाढ ही र केलेला आहे. अनेक राष्ट्रांना जागतिक तापमान म्हणुन तापमान वाढ ही केवळ ०२ ते ०३ अशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाल बदल घडुन येतो. याचाच परिणाम म्हणुन तापमान वाढ ही केवळ ०२ ते ०३ अशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाल बदल घडुन येतो. याचाच परिणाम म्हणुन तापमान वाढीने हिमनदयाचे वितळणे चिंतेची बाब मानली जाते. १९६० पर्यंत आफ्रिकेतील मांटट मिलीमांजारो या पर्वतावर मुबलक बर्फ होता व आज अतिशय नगल आहे. हिमालय आसाम व रॅकी या महत्वाच्या बर्फाच्या पर्वतरांगा मध्येही अस्थिता आढऱ्युन आले आहे. ह्या हिमनदया पाणी पुरवठा म्हणुन अतिशय महत्वाच्या आहेत. ह्या हिमनदया नष्ट पावल्या तर या नदयावर अवलबुन असणाऱ्या पाणी टचाईचा सामना करावा लागेल. संपुर्ण जगातिक हिमनदया वितळल्या तर फार मोठ्या परिणाम होईल. करण हिम नदया वितळल्या तर पाणी पातळी वाढत नाही. परंतु समुद्राच्या पातळी फार वाढते. उदा. एकठ्या ग्रीनलॉडमधील बर्फ वितळला तर पृथ्वीवरील पाण्याची पातळी ०२ ते ०३ मिटरने वाढेल. तर अंटाटिकावरील संपुर्ण बर्फ वितळला तर पृथ्वीवरील महासागराची पातळी २० मिटरने वाढेल. असे झाले तर आज दिसत असणारा समुद्र किणारा दिसणार याचा परिणाम मुंबई, कलकत्ता, चेन्नई, न्युर्याक, लॉन्स जेल्स इ. जगातील अनेक शहरे पाण्याखाली जातील. जागतिक तापमान वाढी मुळे हवामानात बदल होतो. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकावर अवलबुन असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा एक महत्वाचा घटक आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाब्यूभवनाचे प्रमाण वाढते त्या मुळे पावसाचे प्रमाण, चक्रीवादळ वाढले आहे. हवामान बदला मुळे हिवाळ्यात पाऊस तर उन्हाळ्यात हिव वाजणे. अशा प्रकारे ऋतू बदलणे. व ह्या बदलाचा परिणाम सर्वांत जास्त शेतकऱ्यावर होतो, कारण अवेळी पाऊस पडणे, अवेळी वाढल येणे या मुळे शेतकऱ्याच्या पीकाचे नुकसान होणे इ. परिणाम दिसुन येत आहेत.

**जागतिक तापमान वाढीवर उपाय :-** शासकीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय संघटणा कडुन जागतिक तापमान रोखण्यासाठी काही उपाय सांगीतले आहेत. किंवा उपाय योजना कराव्या लागतील. तर सर्व जगातून पर्यंत चालू आहे. सर्वांत पर्यंत आपल्याला कार्बन डाय ऑक्साइड कपात करावा लागेल कारण जागतिक तापमान वाढ ०२ अंश सेलिस्यस (३६ अंश फॅरनहीट) मर्यादित ठेवण्यासाठी वेळ नियुन गेलेली असुन सध्याचे कॉर्बन उत्सर्जन बघता त्यातुन मोठा धोका होऊ शकतो. असे मत संयुक्त राष्ट्राच्या हवामान तज्जांनी व्यक्त केले आहे. त्या मुळे कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात जाण्या पासुन उपाय करावे. कॉर्बन डॉयआक्साईट भुगर्भातील मोकळ्या खाली मध्ये साठवून ठेवायच त्या प्रमाणे आमाइन मार्जन (amine-Sorubbing) विलग करण्याच्या पद्धतीला अमारन मार्जन म्हणतात. जागतिक तापमान वाढीवर उपाय म्हणुन नविन प्रकारची इंधने तयार करणे आवश्यक आहे. कारण कार्बन डाय ऑक्साइडला ज्वलनानंतर रोखणे व त्याची साठवण करणे कारण तेथे ४० टक्के प्रदूषण निर्माण होते. ही निर्मिती केंट्रिय प्रकारची असल्याने त्यावर उपाय शोधने सोपे आहे. परंतु वाहनांमध्येही ज्वलन घेत असते. व तेही कॉर्बन-डॉयऑक्साईट चे उत्सर्जन करतात. अभ्यासानुसार ३३-३७ टक्के वाहतुक कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन होते. त्याचे उत्सर्जन केंट्रिय नसल्याने वाहनातील उजरी राखुन त्याची साठवण करणे सोपे नाही. म्हणुन नविन प्रकारची इंधने शोधणे आवश्यक आहे. त्याच वरोबर शेतीत निर्माण होणाऱ्या उत्पादनातुन निर्माण होणाऱ्या इंधनाना जैविक इंधने म्हणतात. ही इंधने मुख्यत्वे सुर्य प्रकाशातुन होणाऱ्या प्रकाश संश्लेषणातुन तयार होते. तशा इंधानातुन खनिज

तेलापासुन अथवा कोळगायासुन कार्बन डॉयअॅक्साईट ची निर्मिती टाळता येते. या नंतर जगातील तापमान वाढ आणंगरांचे बायोगॅस निर्मिती, शेती मालाचे वायुकरण, भरती आहोटीपासुन ब्रलयुक्त हे अपांगशारीक उर्जा स्रोत आहेत. मर्वात महानगर लावणे याच बरोबर हरितवायुचे उत्सर्जन न करणारे देश अथवा उदयोग धंदयावर आर्थिक निर्वाचन लावणे, याच बरोबर वाढते लोकसंख्या कमी करणे हे उपाय करणे, उदयोग धंदयावर कठोर नियम लावणे, कोणत्याही कागडाने विषारी वायु हवेत सोन्ये. तसेच पृथ्वीच्या पोटातील पाण्याचा उपसां कमी करावा, दुचाकी आणि चारचाकी वाढता वापर कमी करावा. आणे लावावे व झाडे जगवावेत अशा प्रकारे सामाजिक व कायदेशीर वार्दीचे पालन केले तर जागतिक तापमान कमी होण्यास मद होईल.

#### समारोपण :-

जागतिक तापमान वाढ या विषयात मी वरिल लेख लिहिला असुन या मध्ये जागतिक तापमान वाढीचे कारणे परिणाम व उपाय योजना याची सविस्तर मांडणी केली. या वर्णन असे टिसुन येते जागतिक तापमान वाढ संरुप जगा पुढे मोर्ट समस्या होत आहे. यावर अनेक देशांनी वेगवेगळ्या परिषद घेऊन काही कायदे केले आहे, या कायद्याने आपण पालन केले तर जागतिक तापमान वाढ रोखण्यास मदत होईल.

#### संदर्भ :-

०१. तस्रण भारत २५ सप्टेंबर २०२१ तापमान वाढ एक समस्या.
०२. विकीपिडिया.
०३. जागतिक तापमानवाढ कारणे Global Warming Reasons
०४. लोकसत्ता. जागतिक तापमान वाढ नियंत्रण- विकिपिडिया.
०५. Josen J. Roman, Climate Change 2016.



*R*  
PRINCIPAL  
Late Ramesh Warpuḍkar (ACS)  
College, Sonpeth Dist. Parbhani